

Voltaire leasing & Finance Limited

79, Bhagyodaya Building, 3rd Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023

Tel: +91 22 3029 1565, E-mail: voltaire.leafin@gmail.com

May 26, 2022

The Deputy Manager
Dept. of Corp. Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 509038

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q4FY22

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 4th quarter and financial year ended on March 31, 2022. The advertisements were published in English and Marathi newspapers on 26th May 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www.volfltd.com.

Thanking You,

Yours Faithfully,

For VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

ALOK KUMAR BEHERA

DIN: 00272675

MANAGING DIRECTOR

CIN: L74110MH1984PLC033920 Website: www.volfltd.com

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड नोंद.कार्यालय: १२९, बी अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकीविहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७३					
सीआयएन: एल२९१३०एमएच१९९					
३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेर	ब्रापरिक्षित वित्ती	य निष्कर्षाचा ३	भहवाल		
	ए	कमेव (रु.लाखा	ਜ)		
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमा		
तपशील	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.40	9८.८२	(0.99)		
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(७.२९)	(९.०५)	۷.99		
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(७.२८)	(8.08)	८.२९		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण बाबनंतर)	(७.२८)	(8.08)	८.२९		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण बाबनंतर)	(७.२८)	(8.08)	८.२९		
भरणा केलेले समभाग भांडवल					
(दर्शनी मूल्य रु.१०/- प्रतीभाग)	8६.२०	४६.२०	४६.२०		
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षात ताळेबंद पत्रकात	()	()	(
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(६८.९३)	(६८.९३)	(५९.८९)		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपुर्व)					
अ. मूळ ब. सौमिकृत	_	0.02	0.96		
ब. सामकृत उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)	_	_	0.02		
[७८५४ प्राराचान (२०.५०/ - प्रत्यका)(विशेष साधारेण बाबनतर)	I	I	I		

संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

कंपनी फक्त एकमेव विभागात कार्यरत आहे आणि म्हणून इंडएएस १०८ विभागीय निष्कर्ष अंतर्गत निवारण

दिनांक: २५.०५.२०२२ रमेश मिश्र संचालक – (डीआयएन:००२०६६७१) ठिकाण: मुंबई

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुँबई-४०००५३, महाराष्ट्र. तूर.:०२२-६२३१६६७/६८, ई-मेल: infor@apollofinvest.com, वेबसाईट: www.apollofinvest.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष			
क्र.	तपशील	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१			
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२१५२.०१	0399.9८	9483.99			
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	८३٩.२७	9003.६५	५६०.४५			
З.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	८३٩.२७	9003.६५	५६०.४५			
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा)	६२९.७४	୩२७२.४६	४०९.९५			
4.	एकुण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	६३४.३६	୩२७६.२७	४०९.१६			
ξ.	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकात दिल्यानुसार	_	३८१५.६८	२५३९.७३			
O.	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/- प्रती)	303.92	३७३.१२	303.92			
८.	उत्पन्न प्रतिभाग						
	अ. मूळ	9६.८७	38.90	90.88			
	ब. सौमिकृत	9६.८७	38.90	90.88			
		-					

। वर नमुद वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ मे, २०२२ रोजी झालेल्य

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मिखील इन्नानी ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालक व सीईओ दिनांकः २५.०५.२०२२

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the general public that following share certificate of BASF India limited having its Registered Office at The Capital, 'A' Wing, 1204-C 12th Floor, Plot No. C-70, 'G'-Block, $Bandra\ Kurla\ Complex,\ Mumbai-\ 400051\ Maharashtra\ registered\ in\ the\ name\ of\ the\ following$ shareholder have been lost by them.

SHAREHOLDER NAMES	FOLIO NO	DISTINCTIVE NO	SHARES
DEOKI NANDAN Bansal	B9D0101770	24196308- 24196317	10(FACE VALUE RS.10/-)
DANOAL			, ,

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents TSR Darashaw Consultants Pvt. Ltd, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate.

Place:Mumbai Date:26-05-2022

SEEMA PURI

(पहा अधिनियम-१५(१)(अ))१६(३) ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी

सुवर्णा भवन, घर क्र.१२, न्यु टाऊन पथ, हनुमान मंदिराजवळ, जी.एस. रोड,

उलुबारी, गुवाहाटी-७८१००७ (आसाम) प्रकरण क्र.ओए/२९९/२०२१

ऋण वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) अधिनियम १९९३ चे नियम ५ चे उपनियम (२ए) सहवाचिता कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) अन्वये समन्स. बँक ऑफ बडोढा

प्राणदीप ब्लॉक्स इंडस्ट्रीज

१) श्री. कल्याण दत्त रॉय

- स्वर्गीय आशुतोष दत्त रॉय यांचा मुलगा, ६बी, बालका अपार्टमेंटम्, ६८बी, बल्लीगंज सर्क्युलर रोड, २) श्री. मनोज रविंद्रनाथ शिरोडकर
- श्री. रविंद्रनाथ रामकृष्ण शिरोडकर यांचा मुलगा, ए-१६०४, ओबेरॉय वूडस्, मोहन गोखले रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३.

ज्याअर्थी ओए/२९९/२०२१ हे **दिनांक ०९.०५.२०२२** रोजी पीठासीन अधिकारी/निबंधकांसमक्ष

ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाने रक्कम रु.५६४६२८४.८० च्या वसुलीकरिता तुमच्या विरोधात कायद्याच्य कलम १९(४) अन्वये सदर अर्जावर समन्स/नोटीस (ओए) वितरीत केली आहे (दस्तावेजाच्या प्रतींसह

कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) नुसार तुम्ही, प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

- १) विनंती केलेले सहाय्य म्हणन समन्सची सेवा ३० दिवसात का देऊ नये याचे कारणे दाखवा.
- २) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराद्वारे विहित मालमत्ता व संपत्ती व्यतिरिक्त अन्य मालमत्ता व संपत्तीचे तपशील द्यावे. ३) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत दिलेल्या प्रतिभूत मालमत्ता किंवा अन्य इतर मालमत्ता :
- संपत्तीचे व्यवहार व निवारण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात यावे, जेणेकरून मालमत्तेच्या जप्तीकरित अर्जाचे निवारण व सनावणी प्रलंबित आहे.
- () तुम्ही न्यायाधिकरणाच्या पुर्वपरवानगीशिवाय मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए मध्ये दिलेले किंवा विहित मालमत्ता आणि इतर संपत्ती किंवा प्रतिभती हित निष्पादन केलेल्या मालमत्तेचे कोणत्याही दैनंदिन व्यवसाया व्यतिरिक्त अन्य इतर प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापास्-तम्हाला रोखण्यात येत आहे.
-) दैनंदिन कामकाजामध्ये मालमत्ता किंवा अन्य संपत्ती आणि प्रतिभत मालमतेच्या विकीटारे आलेल्या रकमेकरिता खात्यात जमा करणे तम्हाला बंधनकारक असेल आणि अशा मालमत्तेवर प्रतिभती हित धारण बँक किंवा वित्तीय संस्थाकडे खाते नियमीत करण्यामध्ये विक्री प्रक्रियेसाठी जमा करावे. नम्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की. अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि निबंधकांसमक्ष **दिनांक २४.०६.२०२२ रोजी स.१०.३०वा.** उपस्थित रहावे अन्यथा तुमच्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी आणि माझे हस्ते आज दिनांक ११.०५.२०२२ रोजी देण्यात आले.

ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी

NOTICE

E Auction for Sale of Innova 2.5G (M4) BS IV Carlying at Andheri East, Mumbai Notice of Intended sale under Regulation 33 of The IBBI Liquidation Process) Regulations, 2016

I Mahesh Sureka, Liquidator of Vascular Therapeutics India Pvt. Ltd., in Liquidation (company) appointed by NCLT Mumbai by order dated 23--07-2021 is issuing the E

nuction Public Notice for sale of Carowned by the company The Car will be sold on as it is basis and as on where is basis, with no recourse of action. The date of the auction has beenfixed on07.06.2022by e-auction on E auction portalwww.https://right2vote.in/eauction/ owned by Right2Vote Infotech Pvt Ltd.From 11.00 AM to 5.00 PM. The details are also available on web sitehttps://right2vote.in/eauction/ and http://www.kipinsolvency.com/ rapeuticsindiapvt.ltd/secondphaseindex.php. The detail of assets are a

pelow: Car Make Innova2.5 G (M4) BS IV, Year of Manufacturing 2011, Colour Silver MM

Number Plate: MH 01 AV8558 Quantity (One No). The Reserve price has been fixed at Rs. 02:25 lakhs and Earnest Money Deposit (EMD) has been fixed at 0. 23 lakhs for the sale of the Car as on where is basis. The terms and conditions of sale are also available on website www.https://right2vote.in/ eauction and http://www.kipinsolvency.com/ vasculartherapeuticsindiapvt.ltd/ secondphaseindex.phpLast date of receipt of EMD amount along with supporting paper

is 04-06-2022. Before 6 pm as mentioned in terms and condition docum for further details about the auction contact Right2vote.inOr contact us on +93 9870944469/+919322581414 or write to us on E mailmahesh@mrsureka.con

Mahesh Sureka M/s Vascular Therapeutics India Pvt. Ltd, in Liquidation IBBI Registration No. IBBI/IPA-001/IP-P00413/2017-18/10736

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000628

दूरध्वनीः+९१-२२-६१३५८९००, फॅक्सः+९१-२२-६१३५८९०१ ई-मेल: investor.relations@forbes.co.in, वेबसाईट: www.forbes.co.in

सदस्यांना टपाल मतदानाची सूचना

येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० व इंतर लागू तरतूदी, काही असल्य सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ (सध्या अंमलात असलेल्या त्यामध्ये बदल किंवा पुननअधिनियम समाविष्ट करून) सहवाचिता सामान्य परिपत्रक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०,

३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने ... जारी केलेले (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) कंपनी टपाल मतदानाद्वारे खालील ठरावाकरित . सदस्यांची अनुमती घेण्यात येणार आहे.

अ.क्र. विशेष ठरावाचे वर्णन

0.0८

फोर्ब्स फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मधील कंपनीच्या १००% भागधारकांची विक्री किंवा विल्हेवाट लावण्यासाठी मान्यता, कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि कायद्याचे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन न प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या तरतुदीनुसार कंपनीने सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता यावे याकरिता ई–वोटिंग सुविधेसाठी नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया व माहिती टपाल मतदान सूचनेत नमुद आहे. ग संदर्भात सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की

- एमसीएच्या परिपत्रकांनुसार कंपनीने बुधवार, २५ मे २०२२ रोजी कंपनीच्या सर्व सदस्यांना स्पष्टीकरणात्मव विधानासह टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई–मेल पत्ता नोंटणीकत केला आहे (वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात) किंवा दिपॉझिटरीजसह (विद्युत स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात) ज्यांची नावे कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये शुक्रवार, २० मे २०२२ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीच्या वेळी दिसतात. स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर, www.forbes.co.in/ आणि एनएसडीएल च्या https// www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.
- टपाल मतदान व ई—वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनिस म्हणन कार्यरत कंपनी सचिव मे. मकरंद एम. जोशी ॲंण्ड कंपनीचे भागीदार श्री. मकरंद एम. जोशी यांची नियुक्ती केली आहे.
- सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीकरिता नोंद दिनांक (निश्चित दिनांक) म्हणून शुक्रवार २० मे, २०२२ निश्चित करण्यात आली आहे. नोंद तारखेला एखादी व्यक्ती सदस्य नसल्यास त्यांनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.
- मतदान कालावधी गुरुवार, दि.२६ में, २०२२ रोजी स.९.००वा. (मा.प्र.वे.) प्रारंभ होईल. आणि शुक्रवार, दि.२४ जून, २०२२ रोजी साय.५.००वा. (भा.प्र.वे.) (दोन्ही दिवस समाविष्ट) समाप्त होईल. शुक्रवार,
- **दि.२४ जून, २०२२ रोजी सायं.५.००वा.** नंतर एनएसंडीएलद्वारे ई–वोटिंग बंद केले जाईल. टपाल मतदान सूचना, बॅलेट फॉर्म आणि मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफे या टपाल मतदानाकरित
- ज्या सदस्यांचे समभाग वास्तविक स्वरूपात आहेत आणि ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांनी टीएसआर कन्सलटंटस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे csg-unit@teplindia.co.in किंवा investorselations@forbes.co.in वर त्यांचा ईमेल आयडी नोंदणी करण्याची विनंती केली आहे; पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पॅनची स्वयं–साक्षांकित प्रत, डीपीआयडी/क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक आणि धारण केलेल्या शेअर्सची संख्या, त्यांचे नाव नमूद करणारे रीतसर स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवून. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये भागधारण करणाऱ्या भागधारकांना संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.
- टपाल मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास investor.relations@forbes.co.in वर कळवावे किंवा दूर.क्र.:+९१–६१३५८९०० वर संपर्क करावा किंवा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात किंवा निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेड) सी – १०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ यांच्याकडे त्यांचा फोलिओ/डीपी आयडी क्र. व
- क्लायंट आयडी क्र. नमुद करून लेखी कळवावे. टपाल मतदानाद्वारे संचालीत मतदानाचा निकाल विहित वेळेदरम्यान घोषित केले जाईल. तपासनीसांच्य अहवालासह सदर निकाल विहित वेळेत बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तसेच कंपनीच्या www.forbes.co.in वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल आणि एनएसडीएलच्य

www.evoting.nsdl.com वेबसाईटवर कळविले जाईल. गेंदणीकृत कार्यालय : – फोर्ब्ज इंमारत, चरणजित राय मार्ग, फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेडकरिता फोर्ट, मुंबई-४०० ००१. सही/ (पंकज खट्टर) ठिकाण : मुंबई प्रमुख विधी व कंपनी सचिव



BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED

Regd Office: 534, Sardar Vallabhbhai Patel Road, Opera House, Mumbai - 400 007. CIN: L74999MH1919PLC000557

Tel.:022-23612195/96/97, Fax:022-23634527, e-mail: investors@bcma.in, website:www.bcma.in

₹ in Lacs (Except for Per Share data

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

- 1		STANDALONE					CONSOLIDATED		
Sr.		G	uarter Ende	d	Year Ended		Quarter Ended	Year Ended	
No.	1 Particulars	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	31-03-2022	31-03-2022	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations (net)	174.31	190.77	146.56	586.62	417.41	174.31	586.62	
2	Net Profit/(Loss) for the period								
	(before share of profit of equity accounted investees, exceptional								
	items and tax)	82.88	69.60	58.26	260.98	257.39	82.88	260.98	
3	Share of profit / (loss) of equity	02.00	00.00	00.20	200.00	207.00	02.00	200.00	
	accounted investees (net of income tax)	-	-	-		-	(4.55)	(4.55)	
4	Net Profit/(Loss) for the period before								
	Tax (after share of profit of equity								
5	accounted investees, exceptional items) Net Profit/(Loss) for the period after tax	82.88 54.81	69.60 52.50	58.26 39.66	260.98 190.75	257.39 200.14	78.33 50.26	256.43 186.20	
6	Total Comprehensive Income for the	34.01	32.30	39.00	190.75	200.14	30.20	100.20	
ľ	period [Comprising Profit/(Loss) for								
	the period (after tax) and Other								
	Comprehensive Income after tax)]	56.59	52.44	39.23	192.34	199.88	52.04	187.79	
7	Equity Share Capital (Face Value or								
8	₹ 10/- each) Reserves (excluding Revaluation	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	40.00	
ľ°	Reserve as shown in the Balance								
	Sheet of previous year)	-	-	-	_	2,078.28	-	_	
9	Earning Per Share (of ₹ 10/- each)					,			
	(for continuing and discontinued								
	operations)								
	(a) Basic:	13.71 13.71	13.12 13.12	9.91 9.91	47.69 47.69	50.03 50.03	12.57 12.57	46.55 46.55	
<u> </u>	(b) Diluted:	13./1	13.12	9.91	47.69	50.03	12.57	46.55	

Notes :

Place: Mumbai

During the quarter Company have acquired 45,00,000 equity shares of ₹ 10 each of Walchand Sun Advanced Composites Private Limited amounting to ₹45,000,000/-, the same has been considered as a Joint venture with Sun Aerospace Systems Limited.

For BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LTD.

CHIRAG C. DOSHI **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00181291)

Date : 24th May, 2022 Note: The above is an extract of the detailed format of standalone and consolidated Quarterly and Yearly Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.bcma.in.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.:०२२-६७४७२११७, ई-मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, सीआयएन: एल५११०९एमएचॅ१९८२पीएलसी३१९००८ ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(with anti)	
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
तपशील	39.03.2022	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	39.03.2022	३१.०३.२०२१	
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	98090.20	9८५७२.0३	£000.98	९०७२८.२१	२५५३८.३०	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9948८.७9	94२३९.9४	३९ ११.४५	८२५८८.७८	94024.८२	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9948८.७9	94२३९.9४	३९ ११.४५	८२५८८.७८	94024.८२	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90३७६.७9	99९६9.98	४५१६.४५	££८७३.७८	93430.८२	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(५१९७.४५)	(२९५१५.५२)	२७६८५.१८	9६९१७६.८३	९७४६६.८५	
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/– प्रती)	9६९८.४५	9६९८.४५	9६9३.९३	१६९८.४५	9६9३.९३	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
9. मूळ् (रु.)	६.0५	9.08	3.८0	39.८८	99.६२	
२. सौमिकृत (रु.)	६.0५	9.08	3.८0	39.८८	99.६२	

- 39.03.20२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि लेखासमिती पुनर्विलोकन व शिफारस केल्यानंतर २४.०५.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही वर्षाकरिता निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.authum.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियम आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित) अधिनियम, २०१६ नुसार इतर लेखा योजनेअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित अमित डांगी

संचालक व सीएफओ

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz Mrs. Mamata Tilak Rao & Mrs. Mahim Sadanand Poojary are intent to transfe the Flat No. 505, 5th Floor, "C" Wing i Shree Chitrakut Co-operative Housing Society Limited, Shiv Vallabh Cross Road Rawalpada, Dahisar (East), Mumbai 400068 [said Flat] & 5 fully paid shares sum of Rs. 50/- each bearing Share Distinctive Nos. 366 to 370 [both inclusive in respect of the Share Certificate No. 74 issued by Shree Chitrakut Co-operative Housing Society Limited [said Shares from the name of Smt. Shantha Sanjiva Karkera who expired on 19/10/2018 & he Husband Mr. Sanjiva Karkera expired on 16/07/1991 leaving only Four [4] legal heir Mrs. Mamata Tilak Rao [Daughter] Mrs Mahima Sadanand Poojary [Daughter Mr. Madhukar Sanjiva Karkera [Son] **Mr. Manoj Sanjiva Karkera** [Son] behin

Shantha Sanjiva Karkera. If any Persor Firm, Society, Company, Corporation o any Body Corporate has any claim or lier against the said Flat & said Shares may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this otice with documentary proofs and legal laims to:

M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Ma Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd. Ashokvan, Shiv Vallabh Road, Borival East], Mumbai - 400 066.

no claims or objections, as above, ar eceived within the stipulated period, our dients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having een waived, forfeited and / or annulled.

M/s. Bhogale & Associates

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED gistered Office : Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400023 CIN - L70101MH1984PLC033920, Email: voltaire.leafin@gmail.com, Web: ww Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2022

Sr. No.	Particulars	Quarter ended 31st March 2022	Quarter ended 31 st March 2021	Year Ended 31 st March 2022	Year Ended 31st March 2021			
Н		Audited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from Operations (Net)	15.57	23.82	101.61	123.54			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6.19)	(12.29)	28.84	7.82			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items	(6.19)	(12.29)	28.84	7.82			
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.81)	(35.15)	21.97	(20.36)			
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	411.80	411.80	411.80	411.80			
6	Other Equity			1,535.07	1,513.11			
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)							
(i)	a) Basic	(0.117)	(0.854)	0.533	(0.494)			
	b) Diluted	(0.117)	(0.854)	0.533	(0.494)			
Not	Notes :							

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Yea ended 31" March 2022 is available on the Company website "www.volfitd.com" and on the Stoc Exchange website i.e. www.bseindia.com.

For Voltaire Leasing & Finance Limite Alok Kr. Behe

SHRIRAM City

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अगंप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **शाखा कार्यालय:** ४था मजला, विक्रम नंदादीप, पत्रकार नगर समोर, सेन्ट्रल बँकेच्या वर, एस.बी. रोड, पुणे-४११०१६. वेबसाईट: www.shriramcity.in

न्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहजर्कदार/जामिनदार यांनी **श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मृद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ ॲन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचितल कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/ जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे

## कर्जदार व सह-कर्जदारांचे ताव श्रिक्स श	उपकलम (८) चा तस्तूद आह.			
स्यांचे भागीदार श्री. वैभव सुहास मांडवे यांच्या मार्फ त, से कटर क्र.७, प्लॉट क्र.२६७, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे–४११०२६. २. श्री. वैभव सुहास मांडवे, फ्लॅट क्र.७, द, श्री हिंगीडीसिटीएफ १४०४०२०००३ अंतर्गत दिनांक १६.१२.२०२१ रोजी देय रक्कम १.१९,८६६७/-(रुपये अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट फक्त) ५. श्रीमती मनिहा दीपक शिंदे, अदित्व अपार्टमेंट, प्लॉट क्र.८८, सेक्टर ०७, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे–४११०२६. ५. श्रीमती कल्पना सुहास मांडवे, क्र.२,३ व ५, र/कि.: फ्लॅट क्र.७–६, १ला मजला, निर्मल नेस्ट, वी विंग, सेक्टर क्र.३, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे–४११०२६. एनपीए दिनांक: ३१/०३/२०२१	The state of the s			
	त्यांचे भागीदार श्री. वैभव सुहास मांडवे यांच्या मार्फ त, से क्टर क्र.७, प्लॉट क्र.२६७, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे-४११०२६. २. श्री. वैभव सुहास मांडवे, फ्लंट क्र.ए-६, १ला मजला, निर्मल नेस्ट, बी विंग, सेक्टर क्र.३, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे-४११०२६. ३. श्री. किशोर बंडु खुसपे ४. श्रीमती मनिहा दीपक शिंदे, अदित्व अपार्टमेंट, प्लॉट क्र.८८, सेक्टर ०७, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे-४११०२६. ५. श्रीमती कल्पना सुहास मांडवे, क्र.२,३ व ५, र/ठि.: फ्लंट क्र.ए-६, १ला मजला, निर्मल नेस्ट, बी विंग, सेक्टर क्र.३, पीसीएनटीडीए भोसरी, पुणे-४११०२६.	सीडीपीडीसीटीएफ १४०४०२०००३ अंतर्गत दिनांक १६.१२.२०२१ रोजी देय रक्कम इ.११,९८,६६७/– (रुपये अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार	२०,००,०००/- (रुपये वीस लाख	निर्मल नेस्ट-१, युनिट-ए क्षेत्रफळ ७८.५० चौ.मी बिल्टअप क्षेत्र, सेक्टर क्र.३ अंतिम प्लॉट क्र.५६, उप-प्लॉ क्र.५६बी, गाव भोसरी प्राधिकरण तालुका हवेली, जिल्ह पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्या मर्यादेव येथील मालमत्तेचे सर्व भाग व

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकुण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पृढील कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही. दिनांक: २६.०५.२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड ठिकाण: पुणे

साधना नायट्रो केम लिमिटेड (सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८) नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टैंक), मुंबई-४००००४. द्रा.:०२२-२३८६५६२९, फॅक्स: १२२-२३८८७२३५, ई-मेल: sadhananitro@sncl.com वेबसाईट: www.sncl.co

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल एकमेव एकत्रित मागील वर्षात तिमाही संपलेली संपलेली लेखा वर्ष लेखा वर्ष लेखा वर्ष लेखा वर्ष पंबंधित तिमाई तिमाही 38.03.8 38.03.89 39.03.7 ३१.१२.२१ ३१.0३.२१ 38.03.7 (लेखा-(अलेखाः (लेखा-(लेखा-(लेखा-परिक्षित) परिक्षित) . परिक्षित) . परिक्षित) परिक्षित) परिक्षित) परिक्षित) कार्यचलनातून एकूण उत्पन्न ३९०५ ३१२७ २७२६ 9829 १३६६८ (कर व अपवादात्मक बाबपूर्व) २१७ १२९८ 903 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) २१७ १२९५ अपवादात्मक बाबनंतर) २३५ 903 ८४७ ८९१ १८६६ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) १३५ १०२२ 593 (अपवादात्मक बाबनंतर) ७२४ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरित एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १४१ १०४३ ६३८ १६१४ समभाग भांडवल १९५६ १९५६ १९५६ १९५६ १९५६ १९५६ १९५६ उत्पन्न प्रतिभाग (रु.१/-प्रती)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता

वरील लेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान करण्यात आले. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तस्तुदी आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे)

चे नियम ३ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३, सुधारितप्रमा कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षित करण्यात आले. त्यांनी यावर अपात्र अहवाल दिलेला आहे.

वरील एकत्रित निष्कर्षात संपूर्णतः मालकीची उप-कंपनी अर्थात अनुकेम बीव्हीबीए (बेल्जीयम) व स्पिडीगो नेट प्रा.लि. यांचे वित्तीय निष्कर्ष समाविष्ट आहेत कंपनी मुख्यत: एका व्यवसायी विभागात अर्थात केमिकल उत्पादने, हेवी ऑर्गेनिक केमिकल्स व परफॉर्मन्स केमिकल या मध्ये कार्यरत आहे. कंपनी वायरलेस नेटवर्क उपकरण व सेवा उत्पादनात कार्यरत आहे. तथापि सदर विभागातील महसूल, नफा व एकुण मालमत्ता ही एकत्रित महसूल, नफा व सर्व निष्कर्षयोग्य विभागावरील मालमत्ताचे एकत्रि १०% आहे जे इंडएएस १०८, कार्यचलीत विभागनुसार आवश्यकतेप्रमाणे दिलेले नाही

कंपनीने महामारी असलेल्या कोविड-१९ पासून निष्कर्षांचे आवश्यक ते प्रभाव विचारात घेतले. तथापि कोविड-१९ चा प्रभाव अविरत प्रक्रियेवर असल्याने आणि तद्नुर वर्षाच्या प्रथम अर्धकालावधीचे निष्कर्षावर लॉकडाऊनचा प्रभाव झाल्याने आमचे उत्पादनांना जागतिक मागणी कमी झाली, तथापि वर्षाच्या द्वितीय अर्धकालावधीत कंपनीचे ग्राहक व परिमाणातील मागणी व त्यानुसार संभाव्य वाढ आम्हाला मिळाली आहे.

युरेशियामधील भौतिक राजकारणामुळे आणि चीनमधील कोविड-१९ ची स्थिती लक्षात घेऊन कच्चे साहित्य, तेलाच्या किंमती तसेच फ्राईट शुल्क यामध्ये वाढ झालेली आहे कंपनीला पुर्वीचे उत्पादन आदेश असल्याने या शुल्कात झालेली अचानक वाढ यामुळे कंपनीला त्यांचे कंत्राट कायम राखण्यासाठी त्यांच्या सरासरीमध्ये कपात करावी लागली. कंपनीकडून आता वाढलेल्या शुल्कावर आधारित पुढील प्रस्ताव घेण्यासाठी व्यवहार करणार आहे.

कंपनीने भांडवल राखीवद्वारे पूर्णपणे भरणा केलेले बोनस समभाग म्हणून पुस्तक बंद करण्याच्या तारखेला (अर्थात २१ जुलै, २०२१) २:५ सरासरीने समभागांचे पात्र भागधारकांन इ.१/- प्रत्येकीचे ५,५८,९०,८९४ समभागांचे वितरण व वाटप करण्यात आले.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या एकत्रित वर्षाकरिता उपकंपनी अनुकेम बीव्हीबीएमधील तोटा एकमेव नफापेक्षा कमी असल्याने एकत्रित नफा म्हणून देण्यात आ आमच्या अशिलांवर पोहोच वचनबद्धता पूर्ण करण्याचे असल्याने आम्ही उच्च दूराने उपलब्ध वस्तु तयार करून कमी किंमतीने दिल्या. कमी किंमतीच्या वस्तु या वरील फरक वस्तूंचे प्रवासात नुकसान होते आणि पुढे उच्च मुल्याच्या प्रस्ताव घेताना त्याचा वापर होऊ शकतो. यामुळे पुढील तिमाहीमध्ये नफ्यात उपकंपनीचे तात्पुरते तोटा रुपांतरीत करण्यात येईल.

रु.२५,००,००,०३४/- सरासरी वितरण मुल्याचे २५% दराने अर्ज रक्कम स्विकृतीवर कंपनीने ६५,२०,६०६ शेअर वॉरंटस् (प्राथमिक आधार/वितरण), हे मंडळ, भागधारव व इतर लागू वैधानिक तातुरीच्या मान्यतेनुसार रु.१,००,००,००,१३७/- सरासरी शेअर वॉट्स/समभाग रु.१५३.३६ (रु.१५२.३६ चे प्रिमियमसह) प्रती रु.१/- प्रत्येकीचे दर्शनी मुल्याचे ६५,२०,६०६ समभागामध्ये रुपांतर केले. वाटपाच्या तारखेपासून १२ महिन्यात अंदाजे ७५,००,००,१०३/- सरासरी वितरण मुल्याच्या उर्वरित ७५% प्राप्त झाल्यावर प्रत्येक शेअर वॉरंट एका समभागामध्ये रुपांतर केले जाईल.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता उत्पन्न प्रतिभाग आकडे हे इंडएएस ३३ उत्पन्न प्रतिभागद्वारे आवश्यकतेनुसार बोनस शेअर्स व शेअर वॉरंटसूचे वाटपा प्रभाव देण्यास पुर्ननमुद केले आहे.

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता रु.१/- प्रत्येकीचे दर्शनी मुल्याचे रु.०.१५ प्रति समभाग अर्थात १५% प्रति शेअर दराने लाभांशाची शिफारस विचाराता घेण्यात आली आहे जे वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये १:२ सरासरीने २ बोनस वितरणानंतर विस्तारीत भांडवलावर आहे आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ मधील २:५ सरासरीने आहे, जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकारिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भातील लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ व ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या नऊमाही कालावधीकरिता अलेखापरिक्षित प्रकाशित आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. तसेच सदर नऊमाही कालावधीकरिताचे आकडे हे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि लेखापरिक्षणावर अवलंबून नाही.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गिकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद करण्यात आले.

१४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sncl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अभिषेक ए. झवेरी व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:00२७३०३०

Mr. Hara Mohan Singh Roy, a member of the THAKURS GREEN FIELD Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, and holding Flat No.503-A, in the building of the society, died on 03/02/2016, without making any normination. Mr. Yash Vardhan Singh Roy has made an application for transfer of the shares of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribe such calmis/objections. If no calmis/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date : 26.05.2022 Place : Mumbai for and on behalf of THAKURS GREEN FIELD CHS Ltd

Hon. Secretary

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

CIN - L70101MH1984PLC033920, Email: voltaire.leafin@gmail.com, Web: www.volfltd.com nent of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2022

					==	
Sr. No.	Particulars	Quarter ended 31st March 2022 Audited	Quarter ended 31 st March 2021 Audited	Year Ended 31st March 2022 Audited	Year Ended 31st March 2021 Audited	
1	Total Income from Operations (Net)	15.57	23.82	101.61	123.54	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6.19)	(12.29)	28.84	7.82	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items	(6.19)	(12.29)	28.84	7.82	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.81)	(35.15)	21.97	(20.36)	
5	5 Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)		411.80	411.80	411.80	
6	Other Equity			1,535.07	1,513.11	
7	7 Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)					
(i)	a) Basic	(0.117)	(0.854)	0.533	(0.494)	
	b) Diluted	(0.117)	(0.854)	0.533	(0.494)	
Notes :						

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the under above is an extract of the declared format of standardies Adulted maintain results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website "www.volfltd.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

For Voltaire Leasing & Finance Limited S/d-Alok Kr. Beh



WARREN TEA LIMITED

Registered Office : Deohall Tea Estate P. O. Hoogrijan, Dist. Tinsukia, Assam 786 601 +91 9531045098, Email: corporate@warrentea.com CIN: L01132AS1977PLC001706, website: www.warrentea.com

45th Annual General Meeting of the **Equity Shareholders of Warren Tea Limited**

This is in furtherance to our Notice published on 20th May, 2022 in an English Daily Business Standard, Assam Rising (English), Guwahati and Dainandin Barta (Assamese), Guwahati about the conduct of Annual General Meeting of the Company through Video Conference/Other Audio Visual Means on Wednesday, 22nd June, 2022 at 2 P.M., remote e-voting etc. Shareholders are hereby informed that CB Management Services (P) Ltd. (CBMSL), Registrar of the Company (RTA) for and on behalf of the Company, have **e-mailed the Annual Report** for the very 2021-22 along with the Notice of the Annual General Meeting on 25th May, 2022 to all those shareholders whose e-mail address is registered with the Company/depositories. The Annual report along with the Notice convening AGM is also available on the website www.evotingindia.com, www.warrentea.com, www.bseindia.com and www.cse-india.com

mote e-voting commences on 18th June, 2022 at 9.a.m. and ends on ^t June, 2022 at 5 p.m. Thereafter Central Depository Services (India) Limited (CDSL) will disable the remote e-voting module. The cut-off date for determining entitlement of electronic voting is Wednesday, 15th June, 2022. Members who have cast their vote through remote e-voting prior to the meeting date may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Any person, who acquired shares of the Company and become a member after Any person, who acquired shares of the Company and become a member after sending of Notice by CBMSL by e-mail and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, 15th June, 2022 may obtain the login ID and password by sending a request to the Registrar and Share Transfer Agent of the Company at rta@cbmsl.com by mentioning their folio No./DP ID and Client ID. However, if the member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing user ID and password for casting vote.

In case you have any queries or issues regarding non-receipt of Annual Report and AGM Notice by e-mail and voting by electronic means, you may contact Mr. Sujit Sengupta, Manager, CB Management Services (P) Limited, P-22 Bondel Road, Kolkata 700 019 at rta@cbmsl.com or at 033-40116700 and also refer Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdek evidtion@cocklindia.com

For Warren Tea Limited Soma Chakraborty Dated: 25th May, 2022 Company Secretary

IYKOT HITECH TOOLROOM LIMITED

No.19, Block - I, Sidco Electronics Complex, Thiru.VI.KA. Industrial Estate, Guindy, Chennai - 600032. Ph: 044 43162280 info@iykot.com CIN: L27209TN1991PLC021330

NOTICE Notice is hereby given that the Company has been informed that the Original Share Certificate issue in favour of the below mentioned shareholder is report to have been lost

not traceat	ot traceable.						
Folio No.	Name	No. of	Certificate	Distincti	ve No.		
		Shares	No.	From	To		
00010792	Rooshi Kumar Pandya	141120	5231	4512961	4654080		
	Jointly with Chetan Pandya						
Company v	vill proceed to issue duplicate	share ce	ertificate, if r	o objection	is received		
n 15 days o	f the publication of this notice	.	or IYKOT H	TECH TOOL	ROOM LTD		
Sd/-							
: Chennai S. IYEMPANDI							
: 25-05-2022 Managing Director					or		

The Co

within

INTERNATIONAL LIMITED, having its Registered Office at 1st Floor, CEAT Mahal 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400030, registered in the name of the

llowing Shareholder/s have been lost by them. Folio No. Cert. No. Distinctive No. Name of the Holders

NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

his is to inform the General Public that following share certificate of KE

29411 | 12845401 - 12846170 TMJ0149 770 TULSIDAS THAKKAR

The public are hereby Cautioned against purchasing or dealing in any way with th ove referred Share Certificate(s). Any person who has any claim in respect of the said Share Certificate(s) should lodge

such claim with the company or it's registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (West), Mumbai 400083, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificate(s). Name of Shareholders:-JITENDRA TULSIDAS THAKKAR Place : Mumbai Date: 26/05/2022

कार्यालय नगर परिषद्, पाली (राजस्थान) ्(लालबहादुर शास्त्री टाऊन हॉल, सुरजपोत के पास, पाली, पिनकोड - 306401)

(टेली—फैक्स : 02932—221301, ई—मेल : cmcpali@yahoo.co.in, वेब—साईट :www.mc क्रमांक : प.12 () विकास / 2022 / 1619

REQUEST FOR PROPOSAL (RFP)

नगर परिषद, पाली की ओर से राजस्थान सरकार के विभिन्न विभागों में पंजीकृत संवेदक 2 कार्यों हेतु "CONSULTANCY FROM EMPANELLED CONSULTANTS OF DEPARTMENT OF URBAN DEVELOPMENT AND HOUSING & LOCAL SELF GOVERNMENT, GOVERNMENT OF RAJASTHAN." FOR PREPARATION OF DPR FOR 1. LAYING OF SEWER LINE IN NEW AND LEFT-OVER AREAS OF PALI CITY 2. STORM WATER DRAINAGE FOR MUNICIPAL AREA. PALI आमंत्रित की जाती है विदक दिनांक 19.05.2022 से दिनांक 30.05.2022 तक अपने आवदेन जमा करा सकते है देनांक 27.05.2022 को अधोहस्ताक्षरकर्ता कार्यालय में रखा गया है।

RFP से सम्बन्धित अन्य http://sppp.rajasthan.gov.in, https://eproc.rajasthan.gov.in, https://www.arhc.mohua.gov.in तथा अधोहस्ताक्षरकर्ता के कार्यालय से प्राप्त कर सकते

हैं। उक्त EOI के यूबीएन संख्या DLB2223RFP0010 है। आयक्त

अधिशाषी अभियन्ता नगर परिषद्, पाली नगर परिषद्, पाली राज.संवाद / सी / 22 / 2353

Agro Tech Foods Limited

CIN: L15142TG1986PLC006957 Registered Office : 31, Sarojini Devi Road, Secunderabad - 500 003. Tel : 91-40-66650240, Fax : 91-40-27800947, Web : www.atfoods.com **ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE**

Notice is hereby given that the following share certificate issued by the Company has en reported to be lost\misplaced and the registered holder thereof has applied to

the Comp	the Company for the issue of duplicate share certificate.				
Folio Share Distinctive Number Name of the				Name of the	
No.	Cert. No.	Nos.	of Shares	Regd. Holder of shares	
0044285	53331	11596670-1159769	100	VRAJLAL LALJI NAGRECHA	
				(Deceased) / VINOD	
				VRAJLAL NAGRECHA	
		ΤΟΤΔΙ	100		

he Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the bove Share Certificate. Any person(s) who has\have any claim(s) in respect of the aid share certificate should lodge such claim(s) with the Company at its Registered Sfifee at the address given above within 7 days from the date of publication of this otice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue For Agro Tech Foods Limited uplicate share certificate

ted : 25th May, 2022 Company Secretary

Jvoti Chawla

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clien ntends to mortgage Flat No.C-15/303, 3rd Floor. Building. No. C-15, Poonam Nagar Building No. C-15/16 CHSL, Shanti Park, Mira Road (E) hane-401107 (said Property) in favour of India Overseas Bank Mira Road (Fast) Branch is represented that pursuant to the death of Mr. Shankar Goyal (previous co-owner), No

obtained by seller of the said Property. f any person/s claim any right over the said Property should put up their claim with the undersigned within 8 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Property or any part thereof shall be deemed to have been waived without any Dated this 26th day of May 2022

SHUKLA & SHUKLA, Advocates Shree Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 12, 2, R. S. Sapre Marg, Mumbai 400 002.

PUBLIC NOTICE Public at large is hereby informed that the Owner - Mr. Rohit Shirish Sarwate of Fla

No. 401, 4th floor, A Wing, alongwith ope car parking space no 160, in <mark>Ascona bldg</mark> n Amalfi Ascona Co-operative Housing Society Ltd., Raheja Gardens, on land bearing part of CTS no 1514, village Naupada, Thane (W) – 400604, has lost nisplaced the following Original document pertaining to the abovesaid property: n) Original Agreement for Sale dt 15 11/2004 b/w Gokul Construction Co Pvt Ltd Developer and Mr. Rohit S. Sarwate Purchaser registered at Sr no TNN 1/7044/2004 alongwith Registration receipt f at all any person has any claim, right title o nterest of any nature whatsoever or an objection in regard to the abovesai roperty shall write to the undersigne within 14 days from the date of publication o

V. T. Hundlani **Advocate High Court** 101 May Fair Bldg, Fr Charai, Thane - (W) - 400601 Dt: 26/04/2022

his notice hereof, whereafter no claims of objections would be entertained.

PUBLIC NOTICE

MANUBHAI TANNA is the legal owner of FLAT NO. 1401, admeasuring 42.73 sq. mt. Carpe Area, on 14TH FLOOR of the WING "B" of the Alea, 01141 TECORO tile WING & 01 till BUILDING NO.4, Known as "KIRAN TOWEF CO-OPERATIVE HOUSING SOCIET' LIMITED" situated at RAJAN PADA PANNALAL GHOSH MARG, MALAD (WEST MUMBAI – 400064 (herein after referred a SAID FLAT) Further The 1st chain of origin. AGREEMENT FOR SALE BETWEEN M/s. F NGREEMEN FOR SALE BETWEEN MIS. R B. SHAH & CO. and MR. JOSEPH ROBER' VAZ and MRS. ENID JOSEPH VAZ along with original registration receipt has been st/misplaced and the same is now n raceable after due diligent search and now medient i.e. MR. VIPUL MANUBHAI TANNA, ntend to intimate in the paper notice

Any person or persons having any clair objection, right or interest in the above flat o any part thereof by way of sale, transfer assign, mortgage (equitable or otherwise) exchanging, lease, easements, tenancy, lier icence, gift, bequest, inheritance, trus maintenance, possession or encumbrances of any attachment requested to make the same nown in writing along with the supporting documents and/or any evidence by Registerec Post A.D. to me at the address given below within the period of 15 (fifteen) days from the date of publication of this notice with copies such documents and other proofs in support of claims/objections for the transfer of the said fla and regarding the title of the said flat. If no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my client sha have liberty to sale the rights in respect of sai flat, failing which the transfer will be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have beer waived or abandoned. PLACE : MUMBAI

DATED: 26/05/2022

Advocate R. S. Keda 1/A, Arun Bazar, Opp. Natraj Market S.V Road, Malad (West), Mumbai - 40006

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1922/2022 Date: 24/05/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 168 of 2022

Neha Industrial Premises Co-Operative Society Ltd., Magathane Village, Off. Dattapada Road. Village, Borivali (East), Mumbai-400 066, Applicant Versus 1) M/s. Neha Enterprises, A partnership firm registered under the Indian Partnership Act, 1932, naving address at Ashokraj, H Wing, S. V. Road, Goregaon (W.), Mumbai - 400062 2) M/s Mulraj Khatav and Sons Pvt. Ltd., 3)M/s Precision Printers Pvt. Ltd., Opponent No. 2 and 3 Being the land owner As per property card, having last known address at Survey No. 134, Hissa No. 1 (part). Hissa No. 2 (part) CTS No. 68/C Village Magathane, Taluka Borivali, Borivali (East), Mumbai-400 066, **Opponents**, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Deed of assignment of lease for balance period in respect of all that piece and parcel of land & building admeasuring area 4105.9 Sq.Mtrs., bearing Survey No. 134, Hissa No. 1 (part), Hissa No. 2 (part) corresponding to CTS No. 68/C Village Magathane Taluka Borivali, situated at Village Magathane, Off. Off. Dattapada Road, Borivali (East) Mumbai-400066 in favor of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 13/06/2022 at 02:00 p.m. Sd/-



(K. P. Jeble) **District Deputy Registrar,** Co-operative Societies, Mumbai City (4) **Competent Authority** U/s 5A of the MOFA, 1963

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1908/2022 Date: 19/05/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 167 of 2022

Kiran Industrial Premises Co-Op. Society Ltd., having its registered Office address at CTS No. 63, 64 and 73 (part) of Village Pahadi, Goregaon West, M. G. Road, Goregaon (West); Mumbai - 400 104, Applicant Versus 1) Shri. Sitaram Narayan Desai, Topiwala 「iecon House, Dr. E. M. Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011, **2) Shri. Shridha**r Ramchandra Biwalkar, C/o. Topiwala, Tiecon House, Dr. E. M. Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, 3) Smt. Vimal Mohan Belwalkar, Wd/o. Shri. Mohan S. Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai- 400 104, 4) Shri. Kishor Mohan Belwalkar, S/o. Shri. Mohan S. Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104, 5) Shri. Yogendra Mohan Belwalkar, S/o. Shri. Mohan S. Belwalkar, Belwalkar Wadi, M.G. Road, Goregaon West, Mumbai- 400 104, **6) Neha Dattatray Belwalkar**, Wd/o. Dattatray S. Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104, 7) Smt. Jayshree Dilip Belwalkar, Wd/o. Dilip Shridhar Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104, 8) Hemali Dilip Belwalkar, d/o. Dilip Shridhar Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104, 9) Devendra Dilip Belwalkar, S/o. Dilip Shridhar Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West), Mumbai-400 104, **10) Neela Govind Dhodapkar**, Alias Kusum Govind Dhodapkar, d/o. Shridhar Ramchandra Beiwalkar, Belwalkar Wadi, M. G.Road, Goregaon, (West) Mumbai - 400 104, **11) Smt. Neeta Manohar Padhye**, d/o. Shridhar Ramchandra Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon, (West), Mumbai - 400 104, 12) Smt. Geeta Dattatray Joshi, d/o. Shridhar Ramchandra Belwalkar, Belwalkar Wadi, M. G. Road, Goregaon (West) Mumbai - 400 104, **13) M/s. Gundecha Builders,** Having its registered office at Ashok Raj, S. V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, **14) Shri. Devraj Mohanraj**, Partner of M/s. Gundecha Builders, Ashok Raj, S. V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104, 15) Shri. Parasmal Devraj, Partner of M/s. Gundecha Builders, Ashok Raj, S. V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 104, **16) Shri. Hastimal Devraj,** Partner of M/s. Gundecha Builders, Ashok Raj, S. V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 104,, Opponents, and those, whose interests have been vested n the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 6589.41 Sq.Mtrs., as specifically set out in the Schedule of the Property annexed hereto along with building Kiran Industrial Premises Co-Op. Society Ltd., situated M.G. Road, and corresponding CTS No. 63, 64 and 73 (Part) at Village Pahadi, Goregaon (West), Mumbai - 400 104 in favour of the Applicants Society.

The hearing in the above address case has been fixed on 13/06/2022 at 02:00 p.m.



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Navi Mumbai Municipal Corporation

Fire Brigade Department Extension Notice)

Tender Notice No.:- NMMC/FIRE/01/2022-23

Name of work:- Group health insurance policy to the employees of NMMC Fire Brigade Department.

Estimated Cost :- (Tender type – B2) All the tenderer shall take note of that, details

tender of above work is available of Navi Mumbai Municipal Corporation at website https://nmmc.etenders.in Tender submission would be online and the deadline to submit the proposals is Dt.09/06/2022, 13.00hrs.

Additional City Engineer NMMC PR Adv no./180/2022 Navi Mumbai Municipal Corporation

PUBLIC NOTICE

Notice is hereby given the certificate(s) for under mentioned ordinary shares of TATA STEEL LIMITED under Folio No. S1U031876 which have been lost / misplaced and We the below mentioned shareholders have applied to the company to issue duplicate share certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the Company at its read. Office 6-10. Haii Moosa Patrawala Ind. Estate, 20 Dr. E. Moses Road, Mahalaxmi (W), Mumbai 400 011 within 15 days from this date else company will proceed to issue duplicate certificate(s) to us as per legal procedure

Details of Shares Certificate Distinctive Distinctive

00			
No.	Nos. From	Nos. To	Shares
01814386	*155023341	*155023350	10
06116092	*225900231	*225900240	10
<u>06116093</u>	*225900241	*225900250	10
<u>06116093</u>	*225900251	*225900260	10
C07127363	*334383469	*334383478	10
C07127364	*334383479	*334383483	5
C07127365	*334383484	*334383484	1
C07127366	*334383485	*334383485	1
R04268472	*315419639	*315419648	10
R04268473	*315419649	*315419654	6
V03462106	*388264184	*388264219	36

Ushaben Vasantlal Chaliawala Date :-23/05/2022 dd. : 12/971-A, Khand Bazar Chetan V. Chaliawala Lalgate, Surat 395003, Gujarat Devendra V. Chaliawala

APPENDIX - IV [Rule 8(1)] Possession Notice

Whereas. The undersigned being the authorised officer of DCB Bank Limited, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interes Act, 2002 and on exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of

DCB BANK

l		following borrowers to repay the amount being mentioned against their names;						
I	Sr. No.							
I	1)	Name of Borrowers/Guarantors: 1) Mr. Rajesh Panna Singh, 2) Mrs. Maya Rajesh Singh						
		Description of Secured Asset: Flat No. 302, 3 rd Floor, B-Wing, Shree Aaije Complex, Survey No. 29, Hissa No. 1, Sagaon, Chera Nagar, Nandivli Pada Manpada Road, Dombivli (East), Tal. Kalyan, Dist. Thane - 421201.						
I		Outstanding Dues: Rs. 9,48,136.84/-	Demand Notice Date: 16.04.2021	Possession Date: 20.05.2022				
I	2)	Name of Borrowers/Guara Ganesh Mandlik	antors: 1) Ms. Rajni Ganes	sh Mandlik, 2) Mr. Tushai				
		Description of Secured Asset: Flat No. 905, 9th Floor, Type B-1, situated at Alps Charms Heights, Sawarkar Nagar, Village Manda, Ganesh Mandir Road, Titwald (East), Thane, Maharashtra - 421605.						
I		Outstanding Dues: Rs. 19,90,383.44/-	Demand Notice Date: 22.01.2022	Possession Date: 20.05.2022				
l	3)	Name of Borrowers/Guarantors: 1) M/s. Kirti Steel, 2) Mr. Ramakant Sharma,						

Outstanding Dues: Demand Notice Date: Rs. 56, 68,594.79/-22.02.2019 20.05.2022 Together with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of

Rio Gold Building, Nilje, Dombivali (East), Thane - 421204.

Description of Secured Asset: Flat No. B-606, 6th Floor, B-Wing, Morgana Casa

payment within 60 days from the receipt of the said notice he borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein above in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on the possession date mentioned above against their names.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Limited, for the amount mentioned herein above.

Please take note that if Borrower / Mortgagors / Guarantors fail to repay the amount we will put the property for auction on "AS IS WHERE IS" basis in future. Date: 26.05.2022 Authorised Officer

FEDERAL BANK

Br. Mumbai/Andheri East

NOTICE OF GOLD AUCTION/PRIVATE SALE

The Gold ornaments pledged with the **Federal bank Ltd ,Andheri East** under the account numbers will be sold in public auction or private sale . Since the above were not released so far after the due date and even after repeated ordinary and registered notices served to the pawner, to renew/release the gold ornaments. If there is any shortfall in the auction proceeds to settle the loar accounts, other recovery steps including legal proceedings will be initiated gainst the borrower to recover balance loan amount due to the bank at the

Venue :The Federal Bank Ltd, Ground Floor, Mariam Apts, Opp Gurudwara, Sher E Punjab, Andheri East, Mumbai. Auction Date :21-06-2022, Time 11.00AM

GOLD LOAN ACCOUNT NUMBERS	
18296100028749	SANDESH DHONDU KASHILKAR
18296100041114	YOGESH PANDURANG ALIM
18296100040462	YOGESH PANDURANG ALIM
18296100033699	AMIT ANIL VARDEKAR
18296100033111	SUNDER SUDHAKAR RAJU GUNUPUDI
18296100037526	SUNDER SUDHAKAR RAJU GUNUPUDI
18296100033244	MAITRI RAJKUMAR KAMBLE
18296100036684	MAITRI RAJKUMAR KAMBLE
18296100037344	MAITRI RAJKUMAR KAMBLE
18296100035306	PRASHANT DILIP SHIRODKAR
18296100034242	RAJESH VERMA
18296100034234	RAJESH VERMA
18296100033939	ANURAG SHARMA
18296100035132	ROHIT BHASKAR SHETTY
18296100034754	ROHIT BHASKAR SHETTY
For The Federal Bank Ltd	

Authorised Signatory

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra(E), Mumbai 400 05

Application U/s. 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 61 of 2022

Asma Palace Co-Operative Housing Soc. Ltd., Chimbai Road, Bandra (West), Mumbai-400 050

.. Applicant/

VERSUS Mr. Tanveer Ahmed Shaikh, 20-A, 1st Floor, Room No. 202,

Bandra West, Mumbai-400 050.

. Mr. Saiid A. Gafoor

Khatija Aparments, Room No. 402, 4th Floor, Bazar Road, Bandra (West), Mumbai-400 050. Mr. Abdul Haque Abdul Khalique Khan

272/A, Juma Masjid Bldg., 3rd Floor, No. 42 & 43, Belasts Road,

Bombay Central, Mumbai-400 008 ...Promoters / Opponents/s

PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act. 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

. The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral deemed convevance in respect of land admeasuring 237 sq. meters bearing CTS No. C/217 of C ward, Bandra, in Mumbai Suburban District in favour of the Applicant Society.

3. The hearing in the above case has been fixed on 09.06.2022 at 03.00 p. m.

1. The Promoter / Opponent/sandtheir legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 09.06.2022 at 03.00 **p. m.** before the undersigned together with any documents, he she / they want/s to produce in support of his / her objection / claim / demand against the above case and the applicant/s is are advised to be present at that time to collect the written reply if any filed by the interested parties.

5. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



sd/-For **District Deputy Registrar**, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s, 5A of the MOFA, 1963.























